

मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीकराची प्रतिपूर्ती करणे या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात निधी वितरीत करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: मत्स्यवि-१११३/प्र.क्र.२४२/पदुम-१४

मंत्रालय, विस्तार, मुंबई-४०० ००३२

तारीख: १४ मार्च, २०१७

वाचा

- १) शासन निर्णय, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक: मत्स्यवि-१००५/प्र.क्र.१७४/पदुम-१४, दिनांक ३ सप्टेंबर, २००५
- २) शासन परिपत्रक कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक: मत्स्यवि-२०१२/प्र.क्र.२६६/पदुम-१४, दिनांक २८ ऑगस्ट, २०१३
- ३) आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मत्स्य/सा/ ०५११३०/ ११९/२०१५-१६, दि. २.२.२०१७.

प्रस्तावना

मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिक नौकांना (१-६ सिलिंडर) लागणाऱ्या हायस्पीड डिझेलवर विक्रीकरात सवलत देण्याची योजना राज्यात सन १९७५ पासून राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात दिनांक १ एप्रिल, २००५ पासून मुल्यवर्धीत करप्रणाली अस्तीत्वात आल्यामुळे शासन निर्णय दिनांक ३ सप्टेंबर, २००५ पासून सदर योजना सुधारीत स्वरूपात लागू करण्यात आली आहे. या योजनांतर्गत सन २०१६-१७ या वर्षात प्राप्त प्रस्तावांना निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीकराची प्रतिपूर्ती करणे या योजनेंतर्गत या प्रयोजनार्थ आतापर्यंत केलेला खर्च रु.५४००.०० लक्ष विचारात घेता (रु.९०००.०० लक्ष- रु.५४००.०० लक्ष) एकूण रु.३६००.०० लक्ष (रुपये छत्तीस कोटी मात्र) इतकी रक्कम मंजूर करण्यात येऊन अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांना आंहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी सदरहू खर्च चालू वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी.

३. सदर मान्यता, संस्थांना देय डिझेल तेलावरील विक्रीकराच्या परताव्याच्या एकूण रकमेपैकी, राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत बांधलेल्या नौकांचे प्रतिपूर्तीचे तसेच त्या थकीत संस्थांच्या

थकबाकीदार व तसेच कर्ज न घेतलेल्या संस्थांच्या इतर खाजगी मालकांच्या नौकांचे प्रतिपूर्तीसह अनुज्ञेय १०० टक्के रकमेची वसुली करून थकीत कर्ज व व्याजाची रक्कम जमा करण्यात यावी. सभासदांच्या परताव्याच्या रकमेतून थकबाकीदार सभासदांच्या व इतर सभासदांच्या परताव्याच्या रकमेतून थकबाकीदार सभासदांच्या कर्जाची व व्याजाची वसुली करण्यात यावी.

४ यावरील खर्च चालू वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूदीतून “मागणी क्रमांक डी-६, २४०५-मत्स्यव्यवसाय, (००)(१०३) सागरी मत्स्यव्यवसाय, (०१) योजनेतर अनुदाने, (०१)(०३) हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीकराची प्रतिपूर्ती (राज्य) (२४०५ १२७८), ३३-अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा.

५. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौसं ९९/१७/व्यय-२, दिनांक १५.२.२०१७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०३१४१६५३१२९८०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चि.नि.सुर्यवंशी)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. उप आयुक्त (सागरी), आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालय, मुंबई
३. प्रादेशिक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई
४. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), मुंबई / मुंबई उपनगर/ ठाणे/ रायगड/ रत्नागिरी/ सिंधुदूर्ग,
५. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य १ व २ (नागपूर/मुंबई)
६. निवासी लेखा परिक्षा अधिकारी मुंबई
७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
८. जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई / मुंबई उपनगर/ ठाणे/ रायगड/ रत्नागिरी/ सिंधुदूर्ग,

९. उप कोषागार अधिकारी, मुंबई /मुंबई उपनगर/ पालघर-ठाणे/ रायगड/ रत्नागिरी/ मालवण-सिंधुदूर्ग,
१०. लेखाधिकारी, आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालय, मुंबई
११. अवर सचिव (पदूम-१६), कृषि व पदूम विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. निवडनस्ती, पदुम-१४
१३. प्रत माहितीसाठी:- सचिव (पदुम) यांचे स्वीय सहायक